

Lushootseed (Skagit; Salishan)

Problem 3

1. ʔəsɣéʔtəbàdʔətəstúbš 'The man's father is sick.'
2. ʔəsɣéʔtədbàd 'My father is sick.'
3. ʔəsʔítuttəʔədbàd 'Your father is asleep.'
4. sájəbtəbàds 'His father is tall.'
5. ʔəsɣéʔtəbàdčəʔ 'Our father is awake.'
6. hík^ωtəbàdləp 'Your [pl] father is big.'
7. ʔəsýúʔiltəbàdshəlg^ωə 'Their father is happy.'
8. ʔəsɣéʔtəcɣ^ωəbàyʔ 'My dog is sick.'
9. ʔəlçutəláwilʔətəʔəcɣ^ωəbàyʔ 'Your dog is running.'
10. tutəláwilʔətəcɣ^ωəbàyʔ 'The dog ran.'
11. ʔutəláwilʔətəcɣ^ωəbàyʔs 'His dog will run.'
12. tuʔəsʔítutçəd 'I was asleep.'
13. ʔuʔíbəščəx^ω 'You walked.'
14. tuʔílibčəʔ 'We sang.'
15. tuʔítutçəd 'I fell asleep.'
16. ʔuyíqibçələp 'You [pl] make baskets.'
17. ʔuʔíbəš 'He walked.'
18. ʔəsɣéʔhəlg^ωə 'They're sick.'
19. ʔáʔtəcʔutəláwil 'I ran fast.'
20. háʔtəʔəcʔuʔílib 'You sang well.'
21. ʔáʔtəsʔuʔíbəščəʔ 'We walked fast.'
22. háʔtəsʔuyíqibləp 'You [pl] made good baskets.'
23. ʔáʔtəsʔuʔíbəšs 'He walked fast.'
24. ʔáʔtəsʔuʔíbəšshəlg^ωə 'They walked fast.'
25. háʔtəʔəcʔuyíqib 'I make good baskets.'
26. háʔtəcʔəlçuyíqib 'I'm making good baskets.'
27. háʔtətucyíqib 'I used to make good baskets.'

N.B. Skagit /c/ represents [ts], and a productive phonological process neutralizes some sequences of /d/ +/s/ to /c/.

You may invoke this process wherever you think it applies.
